

#### August 08, 2025

To, To

BSE Limited ("BSE")

National Stock Exchange of India Limited ("NSE")

Phiroze Jeejeebhoy Towers The Listing Department,

Dalal Street, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Mumbai 400 001 Bandra (East), Mumbai – 400051

BSE Script Code: 543712 NSE Symbol: AFSL

# Sub: Newspaper Advertisement under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 and 30 read with Schedule III Part A Para A (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of Newspaper Advertisement pertaining to Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2025, as published in the following newspapers:

The same was published in the following newspapers on August 08, 2025:-

- 1) "Financial Express", English Newspaper;
- 2) "Mumbai Lakshadeep", Marathi Newspaper.

Please find enclosed the newspaper advertisement for your record.

Thanking you,

For Abans Financial Services Limited (Formerly known as Abans Holdings Limited)

Sheela Gupta Company Secretary & Compliance Officer Membership No.: A47119

Encl.: a/a



## **ABANS**

### ABANS FINANCIAL SERVICES LIMITED

(Formerly known as Abans Holdings Limited)
CM: 1749004709FC221860
red Office: Offices No. no. 227, Back
Nariman Point, Munited 400021. Tel: 022 61790000
Email: compliance@abansfinser.com Website: www.abansfinser.com
CCT OF UNAUDITED COMPO

• *	THE QUARTER ENDED JUNE 30, 2025								
	(Rs. in lakhs except earnings per share)								
		Quarte	r ended	Year ended					
Sr.	Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	31.03.2024				
"	1	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)				
1.	Revenue from operations	1,89,381.05	29,611.32	3,28,068.17	1,37,991.06				
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,113.88	2,893.29	13,235.10	10,001.39				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	4,113.88	2,893.29	13,235.10	10,001.39				
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,269.23	2,421.44	10,851.06	8,924.34				
5.	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax)	3,820.82	2,478.11	11,814.32	9,654.14				

The above consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2025, have bee reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at I meeting held on August 07, 2025.

ı	2. A	<ol> <li>Additional information on standalone financial results is as follows: (Rs. in lakhs)</li> </ol>									
ı	Ī.		Quarter	ended	Year ended						
ı	Sr. No.	Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	31.03.2024					
ı			(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)					
ı	1.	Revenue from operations	76.43	103.71	3,074.79	1,456.54					
ı	2.	Profit/(Loss) before tax	(189.70)	(259.48)	2,006.57	(963.27)					
ı	3.	Profit/(Loss) after tax	(142.74)	(202.34)	1,497.10	(671.95)					

(143.19) (202.34) 1,496.36 (671.95) for the period 
[143.19] [202.34] 1,496.36 [671.95]
These complicated financial results have been prepared in accounters with the exception are measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reportin (Ind AS 347) respectived under Section 133 of the Companies Act, 2013 result with relevant tell issued thereunder and other accounting principles generally accepted in India with the requirement of Regulation 35 of SEC (Listing Colligations and Discounter Requirements) Regulations 2015.

is above is an extract of the detailed format of quarter ended financial results (st solidated) filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing as



Abhishek Bansal (Chairman & Managing Director) DIN: 01445730

21.56

17.80

CHATHA FOODS LIMITED
(Formerly Known as Chatha Foods Private Limited)

Regd. Office: 272, Mota Singh Nagar Jalandhar Punjab, Pin code -144001, Phone No. 0181-4616381

CIN: L15310P819PPLC202078. E-mail: csgépth.net.in. Website: https://cfpl.net.in

Regid. Office: 272, Motal Singlish Nagar Jalandhard Punjab, Pin code 144001, Phone No. 01814616381
CINI: L1531091997PL C020578, E-mail: es@ecipl.net.in. Website: https://doi.org/10.1001/10.1

Particulars	Skyline Financial Services Private Limited	Chatha Foods Limited
Name and Designation-	Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager	Ms. Priyanka Oberoi
Telephone/Mobile No.	1800 21 09911(Toll free)	9875970905
Address	D-133 A, 1St Floor, Oktila Ilidustrial Area, Dhace I New Delhi 110 020 India	Village Chaundheri PO Dappar, District Mohali, Dappar Ad, Mohali, Dera Bassi, Punjab, India, 140506
Email ID	helpdesk.evoting@cdslindia.com	cs@cfpl.net.in
The details of the ACI	A are quallable on the website of the comp	any at https://www.ofpl.not.in/ CDCI at

The details of the AGM are available on the website of the cor https://www.evotingindia.com/, BSE Limited at www.bseindia.com.

Priyanka Oberoi Company Secretary and Compliance Officer

MACFOS LIMITED (CIN: L29309PN2017PLC172718)
Read, Office: S. NO. 78/1, DIGHI, BHOSARI ALANDI ROAD, PUNE

s website at www.robu.in and on the website of BSE Ltd at www.bseindia.c ereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013("Act"), th and Share Transfer Book of the Company will remain closed from 22 Substitution inclusion.

er members are hereby fur ther notified that, y is providing e-volving facility to its members to cast their vote by electronic tions set out in the Notice of AGM, and NSDL has been appointed as e-volting he logith AGM.

If any interrotic cases a view by mon-shall provide.

This provides the company and becomes a shareholder after the dispatch acquires shall safe of the Company and total case as shareholder after the dispatch of eventual poly sending a request to posting plassific case. As a service to the PRO of the country user manual available as an extension. Not our also contained use at 022-4868 7000 or email Ms. Patters Minare and accomplishing contained contained to the country of the coun

For Maclos Limited Sd/-Sagar Gulhane Company Secretary & Compila ACS:-67610



Place: Mumbai Date: August 7, 2025

### TIL LIMITED

[CIN: L74999WB1974PLC041725] Regd. Office: 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata-700 024 Tel : 033 6633 2000 Website : www.tilindia.in , Email : secretarial.department@t

### NOTICE FOR RE-SCHEDULING THE 50TH ANNUAL GENERAL MEETING OF TIL LIMITED

Notice is hareby give that due to certain unavoidable circumstances the 50th Annual General Meeting (AGM) of TiL LIMITED (the Company) which was scheduled to be held on Thursday, 4th September, 2025 at 11.00 a.m. shall now stand re-scheduled on Thursday, 1th September, 2025 at 11.00 a.m. Accordingly, the record date for sending the Annual Report and the Notice of AGM shall be Friday, 8th August, 2025.

swent or rinday, 8th Adjust, 2025. Further, the Cut-off date for determining the eligibility of the Members to participate in the e-voting process with respect to businesses to be transacted at 50th AGM of the Company either through remote e-voting or e-voting at the AGM shall be Thursday, 4th September, 2025.

The Remote e-voting start date shall be Monday, 8th September 2025 at 9.00 a.m. and end date shall be Wednesday, 10th September 2025 at 5.00 p.m.

> For TIL Limited Chandrani Chatterjee



#### **DIVGI TORQTRANSFER SYSTEMS LIMITED**

(formerly known as DIVGI TORGTRANSFER SYSTEMS PRIVATE LIMITED)
CIN: 1,32201MH1964PLC013085

REGD OFFICE: P NO 75, GENERAL BLOCK, MIDC, BHOSARI, PUNE 411026
companysecretary@divgi-tts.com. Phone No.: 020 63110114, Website: www.di

# EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Sr.	Particulars	Quarter ended (30.06.2025)	Quarter ended (31.03.2025)	Quarter ended (30.06.2024)	Year ended (31.03.2025)
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	767.70	640.86	593.76	2,401.28
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before exceptional and/or extraordinary items)	120.79	73.14	80.69	330.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	120.79	73.14	80.69	330.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	89.29	53.52	59.61	243.92
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	89.26	55.13	59.52	243.81
6	Paid-up Equity Share Capital	152.91	152.91	152.91	152.91
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				5,814.81
8	Earnings Per Share (Face value of ₹ 5/- per share) (Not annualised for the quarters)				
	1. Basic	2.92	1.75	1.95	7.98
	2. Diluted	2.92	1.75	1.95	7.98

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges ur 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unau Results is available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Com (www.drgy-tts.com).

systems Private Limited)
Jitendra Bhaskar Divgi

Managing Director DIN: 00471531



Place: Pune Date: August 07, 2025

### Aseem Infrastructure Finance Limited

Regd. Office: Hindustan Times House, 3rd Floor, 18-20, Kasturba Gandhi Marg, Connaught Place, New Delhi – 110001. ClN: U65990DL2019PLC437821 Website: www.aseeminfra.in | Tel: 022 69631000 | Email: info@aseeminfra.in

### EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(All amounts are in INR Lakhs, unless otherwise stated)

		For the quarter ended		or the quarter ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	37,906.61	38,536.65	33,297.02	1,45,956.97	
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,835.49	9,048.90	7,578.25	34,096.49	
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	9,835.49	9,048.90	7,578.25	34,096.49	
4	Share of net profit of associate accounted using equity method	4,136.74	3,781.33	3,728.68	15,018.05	
5	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	10,489.73	9,586.57	8,533.71	36,947.32	
6	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10,510.08	9,591.43	8,534.10	36,933.78	
7	Paid-up equity share capital including redeemable preference shares	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	2,38,058.63	
8	Reserves (excluding revaluation reserves)	1,35,508.26	1,24,998.18	96,598.50	1,24,998.18	
9	Securities Premium Account	16,872.55	16,872.55	16,872.55	16,872.55	
10	Net Worth	3,73,566.89	3,63,056.81	3,34,657.13	3,63,056.81	
11	Paid-up Debt Capital/Outstanding Debt	13,69,228.06	13,34,297.43	12,12,650.95	13,34,297.43	
12	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Ni	
13	Debt Equity Ratio	3.67	3.68	3.62	3.68	
14	Earnings per share (of ₹ 10 each) (for continuing and discontinuing operations) (not annualised)					
	Basic (₹) Diluted (₹)	0.44 0.44	0.40 0.40	0.36 0.36	1.55 1.55	
15	Capital Redemption Reserve/Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA NA	

CARE
CRISIL / ICRA / India Ratings
CARE
ICRA ICRA
CARE / ICRA
CARE / CRISIL / India Ratings
ICRA
ICRA
ICRA
CARE

4 The figures for previous period/year ha

For and on behalf of the Board of Directors of Aseem Infrastructure Finance Limited Nilesh Shrivastava

esh Shrivastava Director DIN:09632942

Ratios	Description	As at June 30, 2025 (Unudited)	As at March 31, 2025 (Audited)
Debt-Equity Ratio	Total Debt / Total Equity	3.67	3.68
Debt Service Coverage Ratio	Not Applicable	NA	NA
Interest Service Coverage Ratio	Not Applicable	NA.	NA.
Outstanding Redeemable Preference Shares (quantity and value)	NIL	Nil	Nil
Capital Redemption Reserve / Debenture Redemption Reserve*	Not Applicable	NA	NA
Net Worth	Share capital + Reserves and surplus	3,73,566.90	3,63,056.81
Net Profit After Tax	1 20 2	10,489.73	36,947.32
Earnings Per Share (not annualised)	PAT / Weighted average number of shares	0.44	1.55
Current Ratio	Not Applicable	NA	NA.
Long Term Debt to Working Capital	Not Applicable	NA	NA
Bad Debts to Account Receivable Ratio	Not Applicable	NA	NA
Current Liability Ratio	Not Applicable	NA	NA
Total Debts to Total Assets	Total Debt / Total Asset	77.86%	77.93%
Debtors Turnover	Not Applicable	NA	NA
Inventory Turnover	Not Applicable	NA	NA
Operating Margin (%)	Profit Before Tax / Total Revenue	25.95%	33,65%
Net Profit Margin (%)	PAT / Total Revenue	27.67%	25.31%
Sector Specific Equivalent Ratios			
Gross Non-Performing Assets (GNPAs)	No NPA	Nil	Nil
Net Non-Performing Assets (NNPAs)	No NPA	Nil	Nil
Capital Adequacy	Capital Adequacy Ratio	18.66%	17.50%
Tier 1 Capital Ratio		18.02%	16.89%
Tier 2 Capital Ratio		0.63%	0.61%

enture Redemption Reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b) of Companies (Sharal aland Debenture) Rules, 2014.









**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Shop No. 11. Ground Floor of the building known as Mangal Kunj belonging to THE MADHU MILAN CO-OP. HSG. SOC. LTD." situated at S.V. Road, Borivali (West) Mumbai: 400 092 (hereinafter referred to as "the Said Shop"), from MRS. REKHA SACHIN JAIN AND MR. SACHIN K. JAIN.

a) Pursuant to an Agreement dated 14th September, 1966 MESSRS. SHAH ENTERPRISE a partnership firm had sold "the Said Shop" to SMT. KUMUDINI KANAIYALAL. b) Pursuant to an Agreement dated 15th October, 1970 SMT. KUMUDINI KANAIYALAL and MESSRS. SHAH ENTERPRISE a partnership firm "THE CONFIRMING PARTY" had sold "the Said Shop" to 1) SHRI RAMNIVAS N. VARMA AND 2) SHRI

MOHANLAL G. VARMA the partners of MESSRS RAJASTHAN STONE TRADERS. ) Pursuant to an Indenture of Family Arrangement dated 4th January, 1988 the right title interest of 1) SHRI RAMNIVAS N. VARMA AND 2) SHRI MOHANLAL G. VARMA the partners of MESSRS RAJASTHAN STONE TRADERS of "the Said Shop" was transferred to M/S. MANGAL STONE TRADERS a partnership firm consisting of three Partners 1) SHRI MOHANLAL GULZARILAL VARMA, 2) SHRI RAXPAL BHAGIRATH VARMA AND 3) SHRI MURLI BHAGIRATH VARMA.

l) Pursuant to a Sale Deed dated 15th November, 2010 M/S. MANGAL STONE TRADERS a partnership firm through its Partners 1) SHRI MOHANLAL GULZARILAL VARMA 2) SHRI RAXPAL BHAGIRATH VARMA AND 3) SHRI MURLI BHAGIRATH VARMA had sold "the Said Shop" to SHRI MUKESH VERSHI SATRA. And the said Sale Deed was registered in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-3 under Serial No. BDR6 - 9503 - 2010 dated 15-11-2010.

e) Pursuant to an Agreement for Sale dated 3<sup>rd</sup> July, 2012 SHRI MUKESH VERSHI SATRA had sold "the Said Shop" to ANUPAM STATIONERY SUPERSTORE PVT. LTD., represented through its Directors 1) MR. RAMNIK BHURALAL GALA AND 2) MRS NITABEN RAMNIK GALA. And the said Agreement for Sale was registered in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-7 under Serial No. BDR16 – 6094 – 2012 dated 03-07-2012.

Pursuant to an Agreement for Sale dated 23rd November, 2022 ANUPAM STATIONERY SUPERSTORE PVT. LTD., represented through its Directors 1) MR. RAMNIK BHURALAL GALA AND 2) MRS. NITABEN RAMNIK GALA have sold "the Said Shop" to MRS. REKHA SACHIN JAIN AND MR. SACHIN K. JAIN. And the said Agreement was registered in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-2 under Serial No. BRL 2 - 14777 - 2022 dated 23-11-2022

Whereas MRS. REKHA SACHIN JAIN AND MR. SACHIN K. JAIN have lost / misplaced elow mentioned previous original document of the above said "the Said Shop".

"Original Indenture of Family Arrangement dated 4th January, 1988 the right title interest o 1) SHRI RAMNIVAS N. VARMA AND 2) SHRI MOHANLAL G. VARMA the partners of MESSRS RAJASTHAN STONE TRADERS of "the Said Shop" was transferred to M/S. MANGAL STONE TRADERS a partnership firm consisting of three Partners 1) SHRI MOHANLAL GULZARILAL VARMA, 2) SHRI RAXPAL BHAGIRATH VARMA AND 3) SHRI MURLI BHAGIRATH VARMA."

and matter has also been reported on line to the Borivali Police Station under Lost Report No.102529 - 2025 on 06-08-2025.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Original Document of above referred Shop No. 11, Grounc Floor of the building known as Mangal Kunj by way of legal heirship, ownership, mortgage lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to gi intimation thereof along with documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed for the purchase of the above said a Shop No.11, Ground Floor of the building known as Mangal Kunj belonging to "THE MADHU MILAN CO-OP. HSG. SOC. LTD." situated at S.V. Road, Borivali (West), Mumbai: 400 092, on the basis of the title of above said Shop free from all encumbrances.

Date: 08/08/2025

MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Court

### गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सोमैया भवन, ४५/४७, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ दूर.:६१७०२१००, **फॅक्स:**२२०४७२९७, **सीआयए**नः ल६७१२०एमएच१९५६पीएलसी००९७०७ ई-मेल:investors@somaiya.com, वेबसाइट:www.godavaribiorefineries.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			па	त्रित	
		संपलेली तिमाही			संपलेले व
	तपशील				
		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२४	
		अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित	लेखापरिधि
	यातून एकूण उत्पन्न	५३,३९७.४२	५८,८७५.८४	५२,५२७.३१	१,८८,६९१.
	।धीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर,	अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२,२३०.२४)	९,५७३.९६	(४,१६३.५४)	(१५३.७
३ करपूर्व	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपव	ादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२,२३०.२४)	९,५७३.९६	(४,१६३.५४)	(१५३.७
४ करानंत	र कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपव	ादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१,६०१.६८)	७,१९२.७६	(२,६१०.५५)	(२,३४१.४
५ कालाव	धीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता				
सर्वकष	। नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष				
उत्पन्न	(करानंतर)	१४२.४७	(१२.७३)	(२९.७०)	(३२.४
६ समभा	ा भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रती भाग)	५,११७.६०	५,११७.६०	४,१९४.३०	५,११७.
७ राखीव	(पुनर्मुल्यांकित राखूव वगळून) मागील वर्षाच्या				
ताळेबं	दपत्रकानुसार				४९,६०८.
८ प्रतिशे	भर उत्पन्न (प्रत्येकी रु १०/-)				
मूलभूत	ा व सौम्यीकृत (रु.)	(३.१३)	१४.०५	(६.२२)	(५.१
ोप: एकमेव	व आर्थिक निकालांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे.	. (सेबी एलाओडीअ	र)रेग्युलेशन्स २०	१५ चे नियम ४७(	(१)(बी)प
१ कार्यच	लनातून एकूण उत्पन्न	५२,३७१.८०	५८,५११.३१	५१,८७८.५२	१,८६,९२०
२ करपूर्व	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२,३१२.८७)	९,३९६.२६	(४,२४५.२९)	(५४०.३
	र कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१,६६४.४०)		(२,६८८.७४)	

सेबी ( लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस ) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या या www.nseindia.com व www.bseindia.com आणि कंपनीच्या www.qodavaribiorefineries.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई दिनांकः ०७ ऑगस्ट, २०२५



अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालव (डीआयएन क्रमांक: ००२९५४५८)

# # ABANS®

## एबॅन्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

(पूर्वीची एबॅन्स होल्डिंग्ज् लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन: L74900MH2009PLC231660 नोंदणीकृत कार्यालय : ३६,३७, ३८ए, ३ रा मजला, निरमन भवन, बॅकबे रेक्लेमेशन, निर्मन पहिल्ला । २५,२५०, २०६, १००० । १०००। । नाजान नाजान नाजान स्वानस्ता, निर्मन पहिल्ला । सुबई - ४००० ०२१. तूर. का. : ०२२ ६१७९०००० ई-मेल : compliance@abansfinserv.com वेबसाइट : www.abansfinserv.com

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

(रु. लाखांमध्ये, उत्पन्न प्रतिशेअर वगळता)								
		तिमार्ह	।अखेर	वर्षअखेर				
अ. क.	तपशील	३०.०६.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	38.03.2028			
ж.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)			
٤.	परिचालनातून उत्पन्न	१,८९,३८१.०५	२९,६११.३२	३,२८,०६८.१७	१,३७,९९१.०६			
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	४,११३.८८	२,८९३.२९	१३,२३५.१०	१०,००१.३९			
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	४,११३.८८	२,८९३.२९	१३,२३५.१०	१०,००१.३९			
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक च/वा अतिविशेष बाबीपश्चात)	३,२६९.२३	२,४२१.४४	१०,८५१.०६	८,९२४.३४			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	<b>3,८२०.८</b> २	२,४७८.११	११,८१४.३२	९,६५४.१४			
ξ.	प्रदानित समभाग भांडवल	१,०११.५९	१,००२.९२	१,०११.५२	१,००२.९२			
৬.	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	छअ	छअ	१,०६,३९४.५०	९२,०७९.९९			
८.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
	१. मूलभूत २. सौम्यीकृत	ξ. <b>Χ</b> ξ ξ. <b>Χ</b> ξ	\$5.8 50.8	२१.५६ २१.४४	१७.८० १७.७४			

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वरील एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०७.०८.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे :

३०.०६.२०२५ 30.08.2028 ३१.०३.२०२५ 38.03.2028 तपशील अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) परिचालनातून उत्पन्न १,४५६.५१ करपूर्व नफा/(तोटा) (१८९.७० (२५९.४८) २,००६.५ (९६३.२७) (१४२.७४ (२०२.३४ १,४९७.१ (६७१.९५) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (१४३.१९) (२०२.३४) १,४९६.३६ (६७१.९५)

सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा मानके ३४ - अंतरिम वित्तीय नोंदींमध्ये (आयएनडी एएस ३४) विहित मान्यता व गणन धोरणे सहवाचन त्याअंतर्गत जारी संबंधित नियम तसेच भारतात सर्तमाधारणाणणे स्वीकृत अन्य लेखा धारणे तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ३३ च्याआवश्यकता, सुधारित केल्यानुसार, यांअंतर्गत तयार करण्यात आले आहेत.

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या तिमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांच्या (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.abansfinserv.com वरही उपलब्ध आहे.



ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७.०८.२०२५

एबॅन्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता (पूर्वीची एबॅन्स होल्डिंग्ज् लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/-

अभिषेक बन्सल (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन: ०१४४५७३

जाहीर नोटीस सर्वांना कळविण्यात येते की, स्वर्गीय **धारिया** 

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि. माझे अशील **श्री** 

गोविंद चिमण मकवाना, हे राहणार सदनिका नं. २०१, सी विंग दुसरा मजला, ओम मातोश्री को-ऑप. हौ. सो. लि., संखेश्व

मकवाना – मुलगा, २. सौ. निर्मला अरुण सकारिया – विवाहित मुलगी, ३. कु. पुष्पा चिमण मकवाना – मुलगी, ४. श्री. रामर्ज चिमण मकवाना – मुलगा, यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीर्ह

वास्त्रवाद नाहा. या रूनवर किंवा रूनम्या एखाद्या भागावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा अस्त्रसास त्यांनी नोटीस प्रसिद्ध हाय्या पासून एडे दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्या कार्याहण्या पोऊन येणे. तसे न केन्यास तथा कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क हित्सवंध गाही असे समजून किंवा कोणाचाही अस्त्रसास्त्र तो सोडून् देण्यात आता आहे. श्री.डी.एस.तिवारी

दिनांक :- ०८/०८/२०२५ (उच्च न्यायालय वकील पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्

हयाद्वारे नोटीस देण्यात येते की. श्री. व्हॅलेरीय

मार्खेस होली रानगांव मार्ग /अनंत पाटील मार्ग मासस, हाला रामणाव माणा अनत पाटाल माण वसई रोड (पिष्टिम)-४०१ २०१, तालुका वसई जिल्हा पालपर ह्यांच्या मालकीची व कबजेवहिवाटीची गांव मोजे कौलार बुदुक तालुका वसई, जिल्हा पालघर येथे सर्वे नं. ३९

हिस्सा न ४/२ क्षेत्र हे आर ०-११-००

आकार रू. ०२ = ६६ पैसे अशी बिनुशेत जमीन

मिळकत असुन संदर जमीन मिळकतीवर बांधकाम करण्यात आले आहे, तरीही संदर बांधकाम महानगरपालिकेकडून नियमित

करावयाचे आहे, त्याकरीता वसङ्घे विरार शहर महानगरपालिकेकडून बांधकाम नियमित करण्याची परवानगी हवी आहे, तरीही सदर जुमीन

मिळकतीवर अगर तिचे एखाद्या भागावर विक्री, अदलाबदल, गहाण, वारसा, विश्वस्त वा अन्य

कोणत्याही प्रकारे एखादा हक्क किंवा हितसंबंध असणाऱ्या को णीही इसमाने तो

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या ३७. मेघदत

बिल्डींग, विरार रेल्वे स्टेशनासमोर, वर्तक रोड्

विरार (पश्चिम)-४०१ ३०३, तालुका वसई

जिल्हा पालघर, येथील कार्यालयात ही नोटीर

प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांचे आंत सर्व कागदपत्रांसहित लेखी कळविला पाहिने अगर

तसे न केल्यास तशा प्रकारचा कोणाचाई क्सल्याही प्रकारचा हक्क्, हित्संबंध नाही किंव्

कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे सम्जण्यात येईल तुसेच मालकी हक्क चोख

PUBLIC NOTICE

subject flat was originally purchased by

My client. Mr. Rataram Monaji Choudhary states that

Mr. Felicidade Noronha and Mrs. Sally Noronha an

Agreement dated 31.10.2005 regd under No.

BDR-5/ 7565/ 2005 from M/s. Nahalchand

aloochand Private Limited, Mr. Felicidade Noronha

died intestate on 28.04.2019 leaving behind

Mrs Sally Noronha Mr Ryan Mario Noronha and

r. Sherwin Julius Anthony Noronha as his only legal

eirs. The said legal heirs sold the entire subject flat

in favor of my client by an Agreement for Sale dated 10.02.2020 regd under No. BRL-8/ 1159/ 2020.

ow my client intends to sell the subject flat. Any

person/ heirs or organization with any claim or interest

in schedule flat is/ are requested to contact my office within 7 days of the publication of this notice failing

to which my client will proceed with unencumbered

and absolute title of scheduled flat and shall pass on

No. 104, 1st floor, A Wing, Parikshit CHSL, N

Complex, Anand Nagar, Dahisar East, Mumbai- 400068.

Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6,

Shantinagar, Mira Road East, Thane-401107

जाहीर सूचना

याद्वारे जाहीर करण्यात येते की, श्री. धोंडीराम बाबुराव

जाधव हे फ्लॅट क्र. ए-२/३०७, तिसरा मजला, श्री शिवशक्ती कॉम्प्लेक्स को-ऑप. हौ. सोसा.

लिमिटेड, तल्ाव रोड, भाईंदर (पूर्व), जि्ल्हा: ठाणे

**४०१ १०५** याचे मालक आहेत. श्री**. महादेव नागप्प** 

नाईक (विक्रेता) आणि श्री. धोंडीराम बाबुराव

**जाधव (खरेदीदार)** यांच्यात दिनांक १७/०३/१९९८

रोजी झालेला मूळ विक्रीकरार गहाळ झाला आहे. या

संदर्भात, **श्री. धोंडीराम बाबुराव जाधव**्यांनी नवघर

पोलीस स्टेशन, भाईंदर (पूर्व) येथे दिनांक ०७/०८/२०२५ रोजी हरवल्याची तक्रार (नोंदणी

क्रमांक **१२६६५/२०२५**) दाखल केली आहे. या

नालमत्तेवर विक्री, गहाण, दान, वारसा किंवा इतर

कोणत्याही प्रकारे हक्क. पद किंवा हितसंबंध असलेल्या

कोणत्याही व्यक्ती, बँक, वित्तीय संस्था किंवा इतर

कोणालाही या सूचनेद्वारे कळवण्यात येते की, त्यांनी

रवलेल्या कराराबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप

किंवा दावा असल्यास, पुरेसा पुरावा सादर करून, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत माझ्या

कळवावे. अन्यथा. या मालमत्तेवर कोणाचाही कोणताही

कार्यालय : १०८, भाईदया नगर, बी बिल्डिंग, गोपी महाल हॉटेल

जाहीर सूचना

मी श्रीम सभद्रा आर. निहालगर. रिक्त भभाग, गोपी

रैंक रोड माहिम (प्र ) मंबर्ड-४०००१६ यातारे जाहीर

करत आहे की. सदर रिक्त भभाग भाडेपड्याची

म.न.पा. कार्यालय जी / उत्तर विभाग, मालमत्ता

विभागात भादेपावती मळ भादेकरू श्री एस एस

देसाई यांच्या नावे आहे. श्री. एस.एस. देसाई या

रिक्त भुभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले

होते. त्याचप्रमाणे सदर रिक्त भुभाग, गोपी टैंक रोड,

माहिम, दादर (प.), मुंबई ४०००१६ या जागेवर

मी श्रीम सुभद्रा आर. निहालगर कब्जेदार <sub>/</sub>

ताबेदार असून मला महानगरपालिकेचे भाडेकरू

म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी बृहन्मुंबई

- ू. महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो. क्र.

45, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय,

हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई ४०००२८

या कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत

तरी सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर

(प.) मुंबई ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती

अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास

त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून १५

दिवसांच्या आत आपले आक्षेप / हरकत मालमत्ता

अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमद पत्त्यावर

प्रत्यक्ष नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती

कागदपत्रे सोबत सादर करावीत. तदनंतर

कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप/हरकत

नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण ११६१, अस्त्र श्राख जरानाः । २ प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाईल. सही/-

जाहीर सुचना

मी श्री. गणेशकुमार हिरालाल रजक, रिक्त भूभाग

गोपी टैंक रोड, माहिम (प.) मंबर्ड-400016 यादारे

जाहीर करत आहे की, सदर रिक्त भुभाग

भाडेपद्रयाची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग

मालमत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकर

श्री. एस.एस. देसार्ड यांच्या नावे आहे. श्री. एस.एस.

देसाई या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात

आले होते. त्याचप्रमाणे सदर रिक्त भभाग, गोपी टैंक

रोड, माहिम, दादर (प.), मंबर्ड - 400016 या जागेवर

मी श्री. गणेशकमार हिरालाल रजक कब्जेदार ,

ताबेदार असन मला महानगरपालिकेचे भाडेकरू

म्हणन अभिलेखावर घेण्यासाठी मी बहन्मंबर्ड

महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खोक

45, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय

हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई- ४०००२८ या

कार्यालयात नियमानसार व कागदपत्रांसमवेत

तरी सदर रिक्त भूभाग, गोपी टॅंक रोड, माहिम दादर

(प.) मुंबई-४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती

अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास

त्यांनी ही सुचना छापून आल्यापासून १५ दिवसांच्या

आत आपले आक्षेप / हरकत मालमत्ता अधिकारी

जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमुद पत्त्यावर प्रत्यक्ष

नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत

सादर करावीत. तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा

संस्था यांचे आक्षेप / हरकत नाही, असे ग्राहा

धरण्यात येर्डल आणि हस्तांतरण प्रकरणाची

सही/

पढील कार्यवाही केली जार्डल.

अर्ज सादर केलेला आहे.

ठिकाण :- मुंबई, दिनांक :- 08-08-2025

श्रीम सुभद्रा आर. निहालगर

अर्ज सादर केलेला आहे.

जवळ, नवघर रोड, भाईदर (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०५

आर जे मिश्र

(ऍडव्होकेट हाय कोर्ट)

नोटरी भारत सरकार

अशिलांना किंवा मला त्योंच्या कायदेशीर सल्लागा

आक्षेप किंवा दावा नाही, असे मानले जाईल

दिनांक: ०८/०८/२०२५

absolute and unencumbered title to prospective

Schedule of the subject Flat/ Property:

(बी. सी सोलंकी

वकील

आहे असे समजण्यात येईल.

तारीख :- ०८/०८/२०२५

राफुयल डायस राहणार वार्कोड वाडी,

दिनांक :- ०८/०८/२०२५

गाव. आचोळे, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, तालुव नगर, गाव. आवाळ, आवाळ राइ, नालासापारा पूर, वायुक वसहें, जिल्हा पावसर - ४०२०२०, परेद माहरा अशीवांच वडीत सदर सदिनकेचे मालक के. श्री. विमण नाथा मकवाना, यांचा मृत् दिनांक ०३/०८/२०२४, व त्यांची आई के. श्री. डीना चित्र मकवाना, यांचा मृत्यू दिनांक ०२/०४/२०२०, रोजी झाला अस् यांच्या ध्वात सदर मालमचेचे वारसवार – १८ श्री. गोविंद विमण

तेजाभाई उगा, ज्यांचे नाव परिशिष्ट II मध्ये सूचीबद्ध आहे, ते **" तुलसीवाडी नवनिर्माण** (एस.आर.ए) को. ऑप. हौ. सो. लि." मधील फ्लॅट क. ८०६. आठवा मजला, इमारत क. ए५/बी, तारदेव, मुंबई - ४०० ०३४, वाटपासाठी गत्र होते. श्री. धारिया तेजाभाई उगा यांचे देनांक १३/०७/१९९८ रोजी निधन झाले असून श्रीमती नानुबाई तेजा धारिया (३१/१०/२००६ रोजी मयत), **श्री. धारिया भीमजी तेजा, मंजू** भीमजी धारिया, श्री. जुगेन भीमजी धारिया, थ्री. जुगेश भीमजी धारिया आणि प्रियंका भीमजी धारिया त्यांचे कायदेशीर वारस आहेत सदर मालमत्ता संदर्भात जर कोणी व्यक्ती सरकारी पाधिकरण किंवा संस्था किंवा वित्तीय तंस्था वारस, बदल, गहाण, शुल्क, गिफ्ट, ताबा विक्री, धारणाधिकार, लीज, सब लीज, देखभाल, संलग्रक, टस्ट. परवाना आणि वरील मालमत्तेतील सारखे किंवा त्यातील कोणताही हक्क, शीर्षक किंवा व्याजाचा दावा करत असल्यास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात. शॉप क्र. १. तळ मजला. श्याम

सही/ आदिल धुनवारे, ॲडव्होकेट दिनांक: ०८/०८/२०२५ ठिकाण:विरार

गार्डन, विराट नगर, विरार (वेस्ट), पालघर -

४०१ ३०३ ह्या पत्यावर कळवावे. भविष्यात

कोणत्याही दाव्याचे मनोरंजन केले जाणार नाही

जाहीर सुचना

आणि आवश्यक व्यवहार केले जातील.

रोड, माहिम (प.) मुंबई - ४०००१६ याद्वारे जाहीर करत आहे की, सदर रिक्त भुभाग भाडेपट्ट्याची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग, मालमत्ता विभागात भाडेपावती मळ भाडेकरू श्री. एस.एस.देसार्ड यांच्या नावे आहे. श्री. एस.एस. देसाई या रिक्त भभागावर भाडेकरू म्हणन ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम, दादर (प.), मुंबई -... 400016 या जागेवर मी श्री. बाळकृष्ण बी. शेट्टी कब्जेदार/ताबेदार असून मला महानगरपालिकेचे भाडेकरू म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो.क्र.४५, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०००२८ या कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत अर्ज सादर केलेला आहे

तरी सदर रिक्त भभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मुंबई - ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून १५ दिवसांच्या आतं आपले आक्षेप /हरकत मालमत्ता अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावीत. तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप / हरकत नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जार्डल. सही/

श्री. बाळकृष्ण बी. शेट्टी ठिकाण : मुंबई दिनांक : 08.08.2025

जाहीर सुचना मी श्रीम. कांतीदेवी गणेश रजक, रिक्त भूभाग, गोपी

टैंक रोड, माहिम, दादर (प.) मुंबई - 400016 याद्वारे जाहीर करत आहे की. सदर रिक्त भभाग भाडेपद्रयाची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग. मालमेत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकरू थ्री. एस.एस.देसाई यांच्या नावे आहे. श्री. एस.एस. देसाई या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदर रिक्त भूभाग गोपी टॅंक रोड, माहिम, दादर (प.), मुंबई - ४०००१६ या जागेवर मी श्रीम. कांतीदेवी गणेश रजक कब्जेदार / ताबेदार असन मला महानगरपालिकेचे भाडेकरू म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी महानगरपालिकेच्या मालमत्ता निधिकारी खो.क्र. ४५, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई- ४०००२८ या कार्यालयात नियमानुसार व

कागदपत्रांसमवेत अर्ज सादर केलेला आहे तरी सदर रिक्त भभाग, गोपी टैंक रोड, माहिम टाटर (प.) मंबर्ड- ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती अथवाँ संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून १५ दिवसांच्या आते आपले आक्षेप हरकत मालमत्त अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष नोंद्रवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावीत. तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप / हरकत नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण प्रकरणाची पुढील कार्यवाही केली

श्रीम. कांतीदेवी गणेश रजक ठिकाण : मुंबई दिनांक : 08.08.2025

सही/

जाहीर सूचना मी श्री, मनिष एम, शेट्टी, रिक्त भभाग, गोपी टैंक रोड. माहिम (प.) मुंबई- ४०००१६ याद्वारे जाहीर करत आहे की, सदर रिक्त भूभाग भाडेपड्याची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग, मालमत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकरू श्री. एस.एस. देसाई यांच्या नावे आहे. श्री. एस.एस. देसाई या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले होते. .. ऱ्याचप्रमाणे सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम, दादर (प.), मुंबई ४०००१६ या जागेवर मी श्री. मनिष एम. शेट्टी कब्जेदार /ताबेदार असून मला मदानगरपालिकेचे भाडेकरू म्हणन अभिलेखावर घेण्यासाठी मी बहनमंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो.क्र. ४५, दसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चंद्र येवले मार्ग, दादर (प). मंबर्ड ४०००२८ या कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत अर्ज सादर

केलेला आहे. तरी सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मुंबई ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती . , , , , . अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून 15 दिवसांच्या आतं आपले आक्षेप/ हरकत मालमत्ता अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमूद पत्त्यावर पत्यक्ष नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावीत, तदनंतर कोणतीदी त्यक्ती किंता संस्था यांचे आक्षेप/ हरकत नाही. असे ग्राहा धरण्यात येर्डल आणि हस्तांतरण प्रकरणाची पढील कार्यवाही केली सही/-

श्री. मनिष एम. शेट्टी ठिकाण :- मुंबई, दिनांक :- 08-08-2025

जाहीर सूचना मी श्री. रोहीदास तुकाराम बोंबले, रिक्त भूभाग क्र. 02, माहिम कॉजवें, अरुणकुमार वैद्य रोडं, माहिम, (प.) मुंबई -400016 याद्वारे जाहीर करत आहे की सदर रिक्त भभाग भाडेपड्याची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग, मालमत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकरू श्रीम. जनाबाई पागदरे यांच्या नावे आहे. श्रीम. जनाबार्ड पागदरे या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणन ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदर रिक्त भूभाग क्र. ०२, माहिम कॉजवे, अरुणकुमार वैद्य रोड माहिम, (प.), मुंबई 400016 या जागेवर मी श्री. रोहीदास तुँकाराम बोंबले कब्जेदार/ताबेदार असून मला महानगरपालिकेचे भाडेकरू म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी बहन्मुंबई महानगरपालिकेच्य मालमत्ता अधिकारी खो.क्र. ४५, दुसरा मजला जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चंद्र येवले मार्ग दादर (प.), मंबर्ड- ४०००२८ या कार्यालयात नियमानसार व कागदपत्रांसमवेत अर्ज सादर

केलेला आहे. तरी सदर रिक्त भभाग क्र. ०२. माहिम कॉजवे अरुणकुमार वैद्य रोड, माहिम, (प.) मुंबई-400016 बाबत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांचे आक्षेप/ हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासन १५ दिवसांच्या आत आपले आक्षेप हरकत असल्यास मालमत्ता अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावीत, तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप/ हरकत नाही. असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण प्रकरणाची पुढील

सही/

कार्यवाही केली जाईल. श्री. गणेशकुमार हिरालाल रजक श्री. रोहीदास तुकाराम बोंबले ठिकाण : मुंबई दिनांक : 08.08.2025 ठिकाण :- मुंबई, दिनांक :- 08-08-2025

were the original owners of the Shop being Shop No. S/012, Ground Floor, Lucky Tower CHSL, hereinafter referred to as ("the said CHSL..hereinafter referred to as ("the said society") situated at Patel Nagar, Kandivali (West), Mumbai-400067 (hereinafter referred to as "the said Shop").
MR. GAMANLAL PRATAPRAI MEHTA died or

dated 15/06/1990 and MRS. BHANU DIPAK MEHTA alias BHANU DIPAK MEHTA died on 04.02.2024 at Mumbai. 04:02:2024 at Midhibar. Vide registrered Release Deed and registered Transfer Deed, MR. DIPAKKUMAR GAMANLAL MEHTA became absolute owner

GAMANALAL mell A became absolute owner of the said Shop.
The Society has issued an Original share Certificate no. 057 and Distinctive Nos. 281 to 285 for the said Shop which is irrecoverably lost or misplaced and not found till this date. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Shop and/or the said original Share Certificate by way of sale gift, exchange, mortgage, charge, lease, lier succession or in any other manner whatsoeve succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said Shop and the Society shall accordingly proceed to complete the legal formalities of duplicate share certificate and transfer of said Shop.

Mrs. Sneha S. Desai (Advocate) Shop No.4, Victoria C.H.S.L., Ext. Mathuradas Road, Kandivli (W), Mumbai- 400067. Email:snehansudesai18@gmail.com Mob: 9022161620 Date: 07/08/2025

जाहीर सूचना मी श्री. गुरदीपसिंग चड्डा, रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मंबर्ड-४०००१६ यादारे जाहीर करत आहे की, सदर रिक्त भूभाग भाडेपद्र्याची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग, मालमत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकरू श्री. एच.एस. चड्डा यांच्या नावे आहे. एच.एस. चड्डा या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले होते. .. याचप्रमाणे सदर रिक्त भभाग, गोपी टैंक रोड, माहिम, दादर (प.), मुंबई ४०००१६ या जागेवर मी श्री. गुरदीपसिंग चड्डा कब्जेदार /ताबेदार असून मला महानगरपालिकेचे भाडेकरू म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी बहन्मंबर्ड महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो.क्र. 45, दसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चेंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई ४०००२८ या कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत

अर्ज सादर केलेला आहे. तरी सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मुंबई ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून 15 दिवसांच्या आतं आपले आक्षेप / हरकत मालमत्ता अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमृद पत्त्यावर पत्यक्ष नोंद्रवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपंत्रे सोबत सादर करावीत तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप/ हरकत नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण प्रकरणाची पुढील कार्यवाही केली सही/-

श्री. गुरदीपसिंग चड्डा ठिकाण :- मुंबई, दिनांक :- 08-08-2025

#### जाहीर नोटीस ग नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव

मौजे: सारजामोरी, वसई पुर्व, ता. वसई, जि. पालघर-४०१२०८. येथील सर्वे नं. १४, १३, १६, १५/७, ४७ ४८/२, ४६, ६/३, २, ४९, ५०, ३९/१/१, ३९/३/१, ३९/०८/१, ४२/१२, ४२/१७/१, ४२/१८/२, ४२/२३/ १५/५, ४३, १५/२, १५/९, ३७/३, ३९/४, ४२/ १९, ४२/१५, ४२/०३, ४२/४, जिमन मिळकत ७/१२ ताऱ्यावरुन **१. छगन प्रभुनाथ पाटील २. सखुबाई** आत्माराम पाटील ३.राधा अनंत भोर्डर ४.स्मिता ाणेश आरोसकर ५. प्रियंका जनार्दन डाकी ६. देवराज मंगल डाकी ७.जितन जनार्दन डाकी ८.सृष्टी जनार्दन **डाकी** यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीची होती व ऱ्याआधारे त्यांनी सदर मिळकतीपैकी १८० गंठा मोकळी जागा माझे अशिल **१. श्री धीरेन्द्र आत्माराम पाटील २. श्री. मंगेश आत्माराम पाटील** यांना विकत देत आहे. तरी सदर मिळकती संबंधी कोणालाई कोणत्याही प्रकारचा विक्रीकरार, कब्जा, गहाण, दान बक्षिस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंधी हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्या बाबत मला लेखी राव्या सह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुम १४ दिवसांच्या भात शॉप नं. सी/३१, न्यु सीमा कॉम्प्लेक्स, तुळींज ोड, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर-४०१२०९. ह्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा तस ोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला आहे असे ामजण्यात येईल व विक्रीचा व्यवहार पर्ण करण्या

ॲड. यू. पी. सिंह

जाहीर सुचना मी श्रीम. वृषाली सुनिल कदम राहणार खोली क्र

92, न्यु म्युनिसिपल चाळ क्र. १०, धारावी, मुंबई 400017 याद्वारे जाहीर सुचना प्रसारित करीत आहे खोलीचे म.न.पा. भाडेपावती मुळ की, सदरह भाडेकरू श्री. विठोबा गोपाळ यांच्या नावे ऑहे श्री. विठोबा गोपाळ यांच्या दि. २५.०२.१९७६ रोर्ज निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात सदर खोलीच हक्क/ताबा दि. १२.०२.१९९२ रोजीच्या शपथपत्राद्वारे श्री. गोविंद विठोबा कदम (श्री. विठोंबा गोपाळ कदम यांचा मुलगा) व १८ ०३ १००२ - रोजीन्सा शपशपचाटारे श्रीम. भागुबाई विठोबा कदम (श्री. विठोबा गोपाळ कदम यांची पत्नी) यांनी श्री, गणपत बायाजी कदम यांना दिलेला होता. श्री गणपत बायाजी कदम यांचा दि. 01.05.2012 रोजी निधन झाले आहे. सदर खोलीच्या हस्तांतरणाबाबत महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो.क्र 45, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्नेंट रोतले मार्ग टाटर (प् ) मंबर्द- ४०००२८ रा कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत अर्ज सादर केलेला आहे. तरी सदरहू खोली हस्तांतरणाबाबत कोणतीही व्यक्ती अथवा आर्थिक संस्था यांचे आक्षेप किंवा हरकत असल्यास त्यांनी ही जाहीर सुचना छापून आल्यापासून १५ दिवसांच्या आत हरकत / आक्षेप मालमत्ता अधिकारी खो.क्र.४५, दुसरा मजला जी/उत्तर विभाग कार्यालय. हरिश्चंद येवले मार्ग दादर (प.), मुंबई - ४०००२८ या कार्यालयात नोंद्रवावे व त्यासंबंधीत योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावी. अन्यथा कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप किंवा हरकत नाही, असे ग्राह्य

श्रीम. वृषाली सुनिल कदम ठिकाण : मुंबई दिनांक : 08.08.2025

धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

जनतेला सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. वासिम** अहमद वे श्री. सयद मोहमद आयुब शमिम अहमद हे त्यांचे वडील स्वर्गीय श्री. शमिम अहमद यांच्यासह फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ड्रीम ब्लॉसम कोहीसोलि चे संपुर्ण मालक होते २रा मजला, ड्रीम ब्लॉसम कोहौसोलि.चे संपुर्ण मालक होते आणि फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, ड्रीम ब्लॉसम कोहौसोलि. क्या नगर, मिरा रोड (पूर्व), ठाणे येथील जागेचे ५०% शेअर्स् ह-मालक होते, याँचे १६.०१.२०२२ रोजी निधन झाले, यांच्या पश्चात **१) श्री. वासीम अहमद** (मुलगा), **२) श्री.** स्वाजा (भारता) श्री. यसान अहमद (पुलगा), ३) श्रीमती स्यव मोहमद आयुब शमिम अहमद (पुलगा), ३) श्रीमती हसीन बानो शमिम अहमद (विधवा पत्ती), ४) श्री. वासीम अहमद (मुलगा), ५) श्री. सलीम अहमद शमिम अहमद खान (मुलगा), ६) श्री. मोहम्मद कलीम श्रीम अहमद खान (मुलगा), ७) श्रीमती आसिया बेगम मोहमद कय्युम खान (मुलगी) व ८) श्रीमीत सुफिया नदीम खान (मुलगी) त्यांचे कावरंशीर वारसदार व दावेदार म्हणून ड्रीम ब्लॉस्स ठोहीसोलि.मधील फ्लॅट क्र.२०४ व ४०१ चा हिस्सा व वारसा भेळविण्याकरिता मयताच्या वारसदारांच्या परस्पर संमती आणि मजुतीनुसार त्यांनी त्यांचे संबंधित शेऊस्स मयताच्या फ्लॅटमधील् अर्सेच्या समान हिस्स्याचे परस्पर निर्णय घेतले आहेत. पुढे ग्रांनी वर उल्लेख केलेल्या कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय

र्णय घेतला आहे. सर्व व्यक्ती/वारस, संस्था/प्राधिकरण, जर त्यांच्याकडे जमिनीच्य विक्रीसाठी कोणतेही शेअर्स, हक्क आणि हित्सबंध असतील, ांना या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून **१४ दिवसांच्या** आ बंधित दस्तावेजांसह माझ्याशी संपर्क साधण्यासाठी/भेटण्यासाठ ामंत्रित केले आहे/आहे/आहे/आहात. अन्यर्था असे गृही भागता करा जाह/जाह/जाह) जाहा जनवा जस गृहा इत्हे जाईल की, जमिनीच्या प्लॉटचे मालकी हक स्पष्ट आणि इत्ह्रीयोग्य आहे आणि कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, गक्षेप नाही आणि त्यानंतर माझ्या अशिलांना विक्रेत्यासोबर ाच्या नावाने व्यवहार करण्यास आणि तो प्रत्यक्षात आणण्य भोकळे असेल. वैधानिक सूचनेचा निर्धारित कालावधी संपल्यानंतर, वेळेचा सार असल्याने, कोणत्याही स्वरूपाचे दावे, आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

जारी वर उड्डिज बर्सराचा बार्गास्वाहा जानिक मानदुरवास्वाब कौटुंबिक समझोता म्हणून 'मुक्तता करारनामा' करून त्यांचे संबंधित शेअर्स श्री. वसीम अहमद् व श्री. सय्यद मोहम्मद्

ग्ट्युब शमीम अहमद यांच्या नावे परस्पर मुक्त करण्या

नांक: ०८.०८.२०२५

जर्यालय: ०४, नरींदर पार्क ज्युपिटर कोहौसोलि., नया नग ारा रोड (पूर्व), ठाणे. मोबा.:९९२०४५१२३३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. GAMANLAL
MEHTA and MRS. BHANU DIPAK MEHTA PUBLIC NOTICE This is to certify to the General Public tha my clients i.e. Mrs. Urmila Pradip Meht k Mr. Rajiv Pradip Mehta are the onlawful and legal owners of Flat No. B-1 admeasuring 355 Sq. feet carpet area o 3rd Floor in building known as The Geld Cham Co-operative Housing Societ imited situated at Plot No. 7 & 8 Rifl

ange, Ghatkopar (West), Mumbai - 400

he Share Certificate No. 0022 has bee

allotted by society to my clients by virtue of

hem holding 5 (five) shares of Rs. 50/ each numbered from 106 to 110 both nclusive in respect of said Flat. he original Irrevocable Power of Attorne lated 11th August, 2006 executed b Smt. Sadhana Tolaram Vaswan (Executant therein and Erstwhile owner in favour of his son namely Mr. Harish Tolaram Vaswani (Power of Attorney Holder therein) annexed at Page No. 12 Holder therein) annexed at Page No. 12, 13, 14 and 15 of original Agreement for sale dated 07th August, 2006 which is duly registered with the office of subregistrar, kurla - 1 bearing document no. BDR3-05716-2006 is irrecoverably lost or misplaced. Accordingly, Mr. Raji Pradip Mehta has lodged a complaint a Ghatkopar Police Station on 07.08.202 vide Lost Report No. 102737-2025 fo

he irrecoverably lost or misplace rrevocable Power of Attorney. Any Person, Bank or Institution claiming nterest in the said property or any par hereof by way of sale, gift, lease mortgage, lien, trust, easement o therwise howsoever are hereby require to claim personally or by written claim at office address given below within a period of 14 days from the date of this notice, falling which such claim, if any shall be onsidered as waived / void.

/iral J. Bhanushali dvocate, Bombay High Court Unit No.1. Bhaveshwar Complex. Opt /idyavihar Bus Depot, Vidyaviha West), Mumbai - 400086. Place: Mumbai Date: 08/08/2025

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे सातिवली, ता वसई, जि पालघर, येथील स.नं.४९/२/१/ई, क्षेत्र **-** हे.आर.प्र.-0.२६.00 + पो.ख.- 0.0३.00 एकुण क्षेत्र- हे . आर . प्र . - ० . २९ . ०० एवढी जिमन मिळकत . आमचे अिल मे .स्वस्थी डेव्हलपर्स एल एल पी तर्फे भागिदार श्री देवजी देयात नंदा हयांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली असून, सदर जमिन मिळकतीबर बांधकाम परवानगी मिळवण्याकरीता आमचे अशिल ह्यांनी मा. ागररचनाकार, वसई विरार शहर महानगरपालिका ह्यांच्याकडे सदर जिमन मिळकत ही अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता व तसे मा नगररचनाकार, वसई विरार शहर महानगरपालिका ह्यांना उददेशून नामाधिकार दाखला (Title Certificate) देण्यासाठी सदर प्रकरण आमच्याकडे आमच्या अशिलांनी सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क, मृत्यूपत्र, पोटगी, वोजा, कोर्टाचे दावे/निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्क; कुळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, १ ला माळा, नालासोपारा प ता वसई, जि पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला (Title Certificate

देण्यात येईल ही नोंद घ्यावी . दिनांक ह ०८/०८/२०२५ सही / पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड वेन्सन विल्यम पेन

जाहीर सुचना मी श्री पीतपालसिंग अमरीकसिंग आनंद रिक्त

भुभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मुंबई 400016 यादारे जाहीर करत आहे की. सदर रिक्त भुभाग भाडेपदुचाची म.न.पा. कार्यालय जी/उत्तर विभाग, मालमत्ता विभागात भाडेपावती मुळ भाडेकरू श्री. रणजीतसिंग हरबन्ससिंग यांच्या नावे आहे. श्री रणजीतसिंग हरबन्ससिंग या रिक्त भूभागावर भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले होते. याचप्रमाणे सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम, दादर (प.), मुंबई - ४०००१६ या जागेवर मी श्री. प्रीतपालसिंग अमरीकसिंग आनंद कब्जेदार , ताबेदार असन मला महानगरपालिकेचे भादेकर म्हणून अभिलेखावर घेण्यासाठी मी बहन्मंबर्ड महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी खो.क्र. 45, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरिश्चेंद्र येवले मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०००२८ या कार्यालयात नियमानुसार व कागदपत्रांसमवेत अर्ज सादर केलेला आहे

तरी सदर रिक्त भूभाग, गोपी टैंक रोड, माहिम दादर (प.) मुंबई - ४०००१६ बाबत कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांचे आक्षेप / हरकत असल्यास त्यांनी ही सूचना छापून आल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले आक्षेप हरकत मालमत्ता अधिकारी जी/उत्तर यांच्या उपरोक्त नमूद पत्त्यावर प्रत्यक्ष नोंदवावी व त्यासंबंधित योग्य ती कागदपत्रे सोबत सादर करावीत. तदनंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांचे आक्षेप / हरकत नाही, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि हस्तांतरण प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाईल.

श्री. प्रीतपालसिंग अमरीकसिंग आनंद ठिकाण : मुंबई दिनांक : 08.08.2025

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिक कं २३०१, तिसरा मजला, विंग'B' क्षेत्रफळ 、२.३२ चौ मिटर , (वांधिव क्षेत्र), "प्रतिम को ऑप हो सोसायटी ली ,," भाग प्रमाप पत्र क्रं .२७, भाग क्रं .२५१ ते २६०, स . नं .४६ (पार्ट), सिटीएस नं . ५३/३, गांव मौजे विलेपार्ले, सहार रोड, अंधेरी  $-(\mathtt{y}.)$ , ४०० ०६९ . वृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अशी मिळकत आमचे अशिल १) श्री संतोष दिनेश मारू व २) श्री भावेश दिनेश गुढका हयांनी दि १६/ $\mathbf{o}$ ९/२ $\mathbf{o}$ २२ रोजीच्या दस्त क्रं बोरीवर्ल -१ (अंधेरी-१)१४५१३-२०२२, च्या करारान्वरे ?) श्रीमती भाग्यश्री जयप्रकाश कदम व २ कमारी स्वप्ना जयप्रकाश कदम हयांच्याकड खरेदी केली होती व आहे . अशा हया सदनिक संदर्भातील सदर सदनिकेच्या गृहनिर्माण संस्थेकडून उपलब्ध झालेले मुळ भाग प्रमाणपत्र (Share Certificate ) भाग प्रमाण पत्र कं . २७. भाग कं २५१ ते २६**०** आमच्या अशिलांकडून गहाळ झालेले आहे . तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्य वा गहाळ झालेल्या सदर भाग प्रमाणपत्रार्च (Share Certificate ) शोधाशोध करून सुध्दा र पापडले नाही . तरी सदर मिळकतीच्या उपलब नसलेल्या वा गहाळ झालेल्या भाग प्रमाणपः (Share Certificate) सर्वधाने तसेच सदर मेळकती संवधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या दृष्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या इस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पुराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७/१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर, नालासोपारा प, ता वसई जि.पालघर कळवावे व हरकत सादर केर्ल पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समजुन तसा नामाधिकार दाखल (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद यावी .

दिनांक 🛭 ०८ /०८ /२०२५ पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड . वेन्सन विल्यम पेन

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED CIN: L24100MH1985PLC037387

Registered Office: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai MH - 400093;

Works: Plot No.87, Govt. Indl. Estate, Khadoli Village, Silvassa - 396230 Mobile: 7710013780; Email: cs@tainwala.in; Website: www.tainwala.in

NOTICE TO SHAREHOLDERS **SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS** OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2 2025, the Company is pleased to offer one-time special window for physical shareholders uests for the transfer of shares. The Special Window open from July 7, 2025 to January 6, 2026 and is applicable to cases where original share transfer requests were lodged prior to April 1, 2019 and were returned or rejected due to deficiencies in documentation, process or any other reason. The shares re-lodged for transfer will be processed only in dematerialized form during this window. Fligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. MUFG Intime India Private Limited at C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai MH – 400083; Contact +91 2249186000; Email Id: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com within the stipulated period CONVERT PHYSICAL SHARES INTO DEMAT MODE & UPDATE KYC

he shareholders who are holding shares in physical form are requested to convert their physical share certificates into dematerialized form and update their KYC (including PAN address, email ID, mobile number, bank account details, and specimen signature) with the Company's Registrar and Transfer Agent (RTA).

For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Place : Mumbai Date : August 7, 2025

Place: Mumbai

Date: 08.08.2025

इब्राहीम अब्दुल्ला शेख व १

विरुध्द

Divva Saboo Company Secretary & Compliance Officer

NOTICE

Notice is hereby given on behalf of my client Mr. Appasaheb Ramgounda Patil, who is the sole and absolute owner of Flat No. 2-A, 2nd Floor, in Charkop Atomic Energy Employees CHS Ltd, situated at Plot No. 133, RSC-11, Sector 1, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400067, as

That the original Allotment Letter dated 29.05.1989, issued by Charkop Atomic Energy Employees CHS Ltd. in favour of the original allottee. Mr Appasaheb Ramgounda Patil, in respect of the aforesaid flat, has been lost misplaced by my client. Any person(s), bank, financial institution or entity having any claim

right, title, interest or objection in respect of the said flat by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership or otherwise, is hereby called upon to make the same known in writing, along with supporting documents, to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of

Failing which, it shall be presumed that no such claim exists or has been waived, and any proposed sale/purchase or transaction in respect of the said flat shall be completed without reference to any such claim.

Sumitra Lahu Bhalerao Advocate, High Court

D-43/165, Jeevandeep CHSL Sector-1 Charkop, Kandivali (W), Mumbai-67 8898424155

वसई येथील शी. यु. एस. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर यांचे न्यायालयात जाहीर नोटीस

रे. मु.नं. : ३४/२०१४ निशानी क. : १४ पुढील तारीख: २१/०८/२०२५

...वादी

..प्रतिवादी

कुसुम रघु डोईफोडे व ४

प्रतिवादी क. १ नामेः कुसुम रघु डोईफोडे राहणारः गाव मौजे कोल्ही, चिंचोटी ता. वसई जि. पालघर

ज्या अर्थी सदरचे वादी यांनी मे. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर वसई यांच्या न्यायालयात सदरचा नियमित दिवाणी दावा क. ३४/२०१४ दाखल केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरह नियमित दिवाणी दावा मध्ये, उपनिर्दिष्ट प्रतिवादी क. १ नामेः

कुसुम रघु डोईफोडे राहणारः गाव मौजे कोल्ही, चिंचोटी ता. वसई जि. पालघरयांच्यावर प्रत्यक्ष नोटीसची बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सदर प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत किंवा दिनांक २१ माहे ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपरिनर्दिष्ट प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की सद्रह मुद्रतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

आज दिनांक २३ माहे जुलै २०२५ रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले. हकुमावरुन,



सहाँ. अधिक्षक सह दिवाणी न्यायालय, क. स्तर, वसई